

Age Group 6-12

## आय प्रोग्रेस फाऊंडेशन विशेष शिक्षण आणि थेरेपी सेंटर

आयकॉन सेंटर, २०१, समर्थनगर, औरंगाबाद. फोन नं. ०२४०-२३४०३, मो. ९८८१६२१४३७

### वय ६ ते १२ वर्षे मुलांसाठी मूल्यमापन आणि कार्यक्रम आखणी

अ) कारक कौशल्य :	करते	करत नाही	ठरवलेले ध्येय दि.	वेळ गेलीय	ध्येय साध्य झाले दि.
१. खोलीभर सांडलेले मणी उकिडवे बसून गोळा करणे.					
२. बसत उठत खाली पडलेल्या वस्तु गोळा करणे.					
३. दाखवल्यासारख्या हातापायांचय वेगवेगळ्या हालचाली करणे.					
४. आखुन दिलेल्या रेषेवर चालणे, पळणे.					
५. उठा बशा काढणे.					
६. विना आधार पायऱ्या चढणे, उतरणे.					
७. दोन पाय जोडून ५० च्या वर उड्या मारणे.					
८. एका मिनिटात १०० फुट दोन पाय जोडून उड्या मारणे.					
९. एका मिनिटात २०० फुट धावणे.					
१०. एका पायावर ३ ते ५ मिनिट उभे राहणे.					
११. खाली, वर, मागे, पुढे टाळ्या वाजवणे.					
१२. पुस्तकाची पाने हळुवार पलटणे.					
१३. चमच्याने न सांडता खाणे.					
१४. चेंडु झेलणे.					
१५. चेंडु पकडणाऱ्याच्या दिशेने फेकणे.					
१६. खेळण्याचे रिंग खेळणे.					
१७. एका पायाच्या आधाराने सायकलिंगसारख्या उड्या मारणे.					
१८. मार्गातले अडथळे दूर करुन चालणे, उड्या मारणे.					
१९. मागे न बघता सांगितले तेवढे चालणे.					
२०. पळत पायऱ्या चढणे, उतरणे.					
२१. फुटबॉल खेळणे.					

### वय ६ ते १२ वर्षे मुलांसाठी मूल्यमापन आणि कार्यक्रम आखणी

२२. बॅटबॉल खेळणे.					
२३. सहज कोलांटी उड्या मारणे.					
२४. क्लेपासुन विविध वस्तु बनवणे.					
२५. एकाला एक स्क्रुने जोडुन वस्तु जोडणे.					
२६. दोन चाकी सायकल चालवणे.					
२७. चित्र काढणे.					
२८. अनेक रंग व्यवस्थित भरणे, कोलाज काम करणे.					
२९. पेपरची पुडी बांधणे, पेपरच्या वेगवेगळ्या वस्तु बनवणे.					

व) स्वतःची काळजी :	करते	करत नाही	ठरवलेले ध्येय दि.	वेळ गेलीय	ध्येय साध्य झाले दि.
१. शी शू च्या संपूर्ण गरजा स्वतंत्रपणे सांभाळणे, प्रायव्हसी सांभाळणे.					
२. स्वतंत्रपणे ब्रश करणे.					
३. स्वतंत्रपणे जेवणे.					
४. स्वतंत्रपणे आतले कपडे घालणे.					
५. स्वतंत्रपणे बाहेरचे कपडे घालणे.					
६. आतले कपडे धुणे, वाळवणे.					
७. केसांना तेल लावणे.					
८. भांग पाडणे.					
९. चेहरा साबणाने धुणे.					
१०. चेहेऱ्यावर पावडर लावणे.					
११. नॉटनेटके रहाणे.					

क) भाषा संप्रेषण :	करते	करत नाही	ठरवलेले ध्येय दि.	वेळ गेलीय	ध्येय साध्य झाले दि.
१. स्वतःच्या गरजा, भावना, विचार शब्दात, खाणाखुणाने, शारिरिक हालचालीने, चेहेऱ्यावरच्या हावभावातून व्यक्त करणे.					
२. दुसऱ्यांचे विचार, भावना समजणे.					
३. आत्मविश्वासाने जे येते जसे येते तसे बोलणे.					

ड। आकलन कौशल्य :	करते	करत नाही	ठरवलेले ध्येय दि.	वेळ गेलीय	ध्येय साध्य झाले दि.
१. स्वतःचे नाव, पत्ता, फोन नंबर सांगणे.					
२. छोटी चित्राची पुस्तके वाचणे.					
३. रोजच्या वापरातल्या वस्तु सांगणे.					
४. शाळेचे, शिक्षकांचे नाव सांगणे.					
५. क्रमिक शैक्षणिक पुस्तक वाचणे.					
६. छोट्या छोट्या गोष्टी वाचणे.					
७. वाचलेली गोष्ट पुन्हा सांगणे.					
८. घड्याळ वाचणे.					
९. सकाळ, संध्याकाळ, रात्र आणि कृतींची सांगड घालणे.					
१०. स्वतःच्या गरजा कळणे, त्या पूर्ण करून घेणे.					
११. ऋतुमानाप्रमाणे कपड्यांचा वापर करणे.					
१२. कॅलक्युलेटरचा वापर करणे.					
१३. पैशांची किंमत वाचणे.					
१४. ५, १०, ५० रुपये पर्यंतची खरेदी करणे.					
१५. पैशांचा मुळ व्यवहार समजणे, करता येणे.					
१६. खेळांचे नियम समजणे.					
१७. स्वतः खेळ तयार करणे.					
१८. खोट्या खोट्या खऱ्या व्यक्तींच्या भूमिका करणे.					
१९. घरातल्या व्यक्ती, वस्तु, जागांचा वापर कळणे.					
२०. स्वतःच्या गरजा पूर्ण होत नसतील तर कुणाची मदत घ्यावी समजणे.					
२१. हात व डोळ्यांचा संपूर्ण समन्वय असणे.					

मूल्यमापक शारा :

---



---



---



---



---



---



---



---



---

वय ६ ते १२ वर्षे मुलांसाठी मूल्यमापन आणि कार्यक्रम आखणी